

वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचा-यांविषयक
विभागीय चौकशा घालविण्यासाठी निपुका
केलेल्या जिल्हा चौकशी अधिका-यांकडील
कामाचे वाटप --

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक-सोडीआर-१३९५/प्र.क्र. ५६/११-अ,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक :- ५ ऑगस्ट, १९९५

- वाचा:- १] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. सोडीआर-११८७/१५८१/
४५-आकरा, दिनांक २९ डिसेंबर, १९८८.
- २] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसपीओ-११८९/
प्र.क्र. २/संनियंत्रण कक्ष, दिनांक ८ मार्च, १९८९.
- ३] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सोडीआर-१३९१/
प्र.क्र. ८८/११/११-अ, दिनांक २६ फेब्रुवारी, १९९२.
- ४] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सोडीआर-११९५/
प्र.क्र. २४/११-अ, दिनांक २२ जून, १९९५.

परिपत्रक

वरील दिनांक २९.१२.१९८८ च्या शासन निर्णयानुसार वर्ग-३ व वर्ग-४ मधील
शासकीय कर्मचा-यांविषयक विभागीय चौकशा घालविण्यासाठी जिल्हाच्या ठिकाणी
तहसीलदार दर्जाच्या २९ विशेष चौकशा अधिका-यांच्या नेमणूका केलेल्या आहेत. त्यानंतर
त्यांचे पदनाम जिल्हा चौकशी अधिकारी विभागीय चौकशा असे करण्यात आले आहे.

२. प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी नेमलेल्या जिल्हा चौकशी अधिका-यांकडे त्या-
त्या जिल्हाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील विभाग
प्रमुखांच्या व कार्यालय प्रमुखांच्या कार्यालयातील वर्ग-३ व ^{वर्ग} ४ मधील कर्मचा-यांविषयक
विभागीय चौकशी सोपविण्यात आलेल्या आहेत.

३. मुंबई व नागपूर जिल्हाचा विस्तार, तेथे असलेली विभाग प्रमुखांची व
कार्यालय प्रमुखांची कार्यालये व कर्मचा-यांची संख्या विचारांत घेऊन मुंबई [उपनगर
जिल्हासह] व नागपूर जिल्हासाठी प्रत्येकी दोन जिल्हा चौकशी अधिका-यांच्या
नेमणूका केल्या होत्या आणि दिनांक २६.२.१९९२ च्या शासन परिपत्रकान्वये त्यांच्या
कामाचे वाटप करण्यात आले होते.

४. आता दिनांक २२ जून, १९९५ च्या शासन निर्णयानुसार सातारा, नांदेड व
कुडाशा या जिल्हासाठी असलेली जिल्हा चौकशी अधिका-यांची पदे दुय्यम

कर्मचा-यांच्या पदांसह मुंबई येथे हस्तांतरित केल्याने मुंबई जिल्हयासाठी जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशी यांचो ५ पदे-१ ऑगस्ट, १९९५ पासून उपलब्ध झाले आहेत. त्यांचे पदनाम अनुक्रमे जिल्हा चौकशी अधिकारी विभागीय चौकशी, मुंबई [१] जिल्हा चौकशी अधिकारी विभागीय चौकशी मुंबई [२] जिल्हा चौकशी अधिकारी विभागीय चौकशी, मुंबई [३] जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशी, मुंबई [४] व जिल्हा चौकशी अधिकारी विभागीय चौकशी, मुंबई [५] असे समजण्यात यावे. व त्यांच्याकडे पुढील प्रमाणे मंत्रालयीन विभाग व त्या विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, कार्यलय प्रमुख यांच्या मुंबई [उपनगर जिल्हयासह] जिल्हयासधीन कार्यालयातील वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांविषयवची विभागीय चौकशी प्रकरणे सोपविण्यात यावीत.

१) जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशी, मुंबई [१]

- १) सामान्य प्रशासन विभाग.
- २) गृह विभाग
- ३) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग
- ४) नियोजन विभाग

२) जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशी, मुंबई [२]

- १) महसूल व वन विभाग
- २) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
- ३) सहकार व वस्त्रोद्योग विभाग
- ४) उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग
- ५) शास्य शिक्षण विभाग

३) जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशी, मुंबई [३]

- १) वित्त विभाग
- २) सार्वजनिक बांधकाम विभाग
- ३) विधी व न्याय विभाग
- ४) गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग
- ५) ग्राम विकास व जलसंधारण विभाग

४) जिल्हा चौकशी अधिकारी विभागीय चौकशा, मुंबई [४]

- १) तार्वजनिक आरोग्य विभाग
- २) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
- ३) आदिवासी विकास विभाग
- ४) पर्यावरण विभाग
- ५) नगर विकास विभाग


५) जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा, मुंबई [५]

- १) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
- २) समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग
- ३) महिला व बाल कल्याण विभाग [१] व [२]

५. जिल्हा चौकशी अधिकारी विभागीय चौकशा, मुंबई-यांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या इतर विभागांच्या चौकशी प्रकरणांची सर्व कागदपत्रे १ ऑगस्ट, १९९५ नंतर संबंधित जिल्हा चौकशी अधिका-यांकडे हस्तांतरित करावीत व त्यावेळी या हस्तांतराबाबत संबंधित विस्तार विषयक प्राधिका-यांनाही कळवावे व त्यांना अभीही सूचना घाटी की त्यांनी संबंधित प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून मुंबईच्या संबंधित जिल्हा चौकशी अधिकारी विभागीय चौकशा यांच्या नेमणूक करण्याचे आदेश विनापिंडव निर्गमित करावेत. तथापि ज्या प्रकरणात चौकशी प्रकरणाचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून केवळ चौकशी अहवाल लिहण्याचेच काम बाकी असेल अशी प्रकरणे जिल्हा चौकशी अधिकारी, मुंबई-यांनी हस्तांतरित करू नयेत अशा प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे काम त्यांनीच पूर्ण करावे.

६. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना विनंती आहे की, मुंबईसाठी उपलब्ध असलेल्या नेवीन ३ जिल्हा चौकशी अधिका-यांच्या पदांसाठी "तहसिलदार" संदर्भाती अधिकारी कृपया त्वरित उपलब्ध करून घ्यावेत. तसेच या ३ जिल्हा चौकशी अधिकारी कायतियांसाठी प्रत्येकी एक एक अक्वल कारफून, लिपिक टंकलेखक व लघुटंकलेखक या पदांवर कर्मचारीवृंद उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी, मुंबई यांना विनंती करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


० रा.द. कुलकर्णी

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

सर्व विभागीय विभाग,

विभागीय आयुक्त, कोलण विभाग, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/अमरावती

जिल्हाधिकारी, मुंबई, सातारा, नांदेड, मुलगाणा,

जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशी

मुंबई [१] व मुंबई [२], मुंबई [३], मुंबई [४]

मुंबई [५] व्दारा जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई,

सर्व मंत्रालयीन विभागांना अशी विनंती करण्यात येते की, त्यांनी हे

परिपत्रक त्यांच्या विभागाच्या अधिपत्याखालील मुंबई [उपनगर जिल्ह्यासह]

जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनात आणावे व तसे

केल्याचे या विभागात कळवावे.